CONFIDENCE FINANCE AND TRADING LIMITED

Registered Office: 9, Botawala Building, 3rd Floor, 11/13, Horniman Circle, Fort, Mumbai 400001 Tel: 22662150<u>www.ctcl.co.in ctclbse@gmail.com</u> CIN: L51909MH1980PLC231713

Online Filing at: <u>www.listing.bseindia.com</u>

Date: 4th August, 2023

To The Manager, DCS-CRD BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Scrip Code: 504340

Sub: Submission of a copy of Newspaper clipping for 43rd Annual General Meeting (AGM), Remote e-voting and Book Closure Notice

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith copy of Newspaper clipping for 43rd Annual General Meeting (AGM), Remote e-voting and Book Closure Notice published in "Business Standard" (Mumbai Edition in English) & "Pratahkal" (Mumbai Edition in Marathi) and published on 4th August,2023


We request you to take above information on your record for further needful.

For Confidence Finance and Trading Limited

nuch

SHWETA SHARMA Company Secretary & Compliance Officer





notice under Section 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4)(a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue: 13(4)- In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely; (a) Take possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset; (b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset: Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale soft the Borrower is held as security for the debt. Provided further that where the management of whole of the business or part of the

security for the debt. Provided further that where the management of whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt and under other applicable provisions of the said Act. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of these available to an ensure the accurate dependence of the section of the section (8) of the Section 13 of the Act, in

espect of time available, to redeem the secured assets

respect of time available, to redeem the secured assets. You are also put on notice that in terms of section 13(13) the Borrower/Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/ restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization / income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force.

the Act and/or any other law in force. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all exertence to accommend the second secon

all costs and consequence. Thanking you

Yours faithfully, Authorized Officer, Canara Bank

ador

	SCHEDULE –A				
	[Details of the	credit facility/ies a	vailed by the E	Borrower]	
SL	Loan No	Nature of	Date of	Amount	

Ш	S	Loan No.	Nature of	Date of	Amount
Ш	No.		Loan/Limit	Sanction	
Π	1.	50677200001128	Housing Loan	24/12/2009	Rs. 6,80,000/-
Π			Total		Rs. 6,80,000/-
Γ			SCHEDULE		

[Details of security assets]

All that part and parcel of property situated at Sy No. 63(27), 68(26), Hissa No.

बैंक ऑफ़ इंडिया Bank of India BOI Raigad Zone

Hotel Meera Madhav Building, 2nd Floor, Opp. S. T. Stand, Alibaug, Raigad, 402 201. Tel: 02141-228895/223895 Fax: 02141-222695, E-Mail: zo.raigad@bankofindia.co.in

E-AUCTION / PUBLIC NOTICE FOR THE SALE OF MOVEABLE/ IMMOVABLE EARNINGS

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the following Bor

rower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to Bank of India (Secured Creditor), the physical/ constructive possession of which has been taken by the Authorised Officers of Bank of India, Raigad Zone. For the recovery of the related outstanding with the interest up to today's date and the charges from the concern borrower the sale has been organised on 11.09.2023. The details of the Earnest Amount & Reserve Price have been mentioned in below given table. The sale will be done by the undersigned through E-Auction platform provided hereunder:

Sr. No.	Name of the Borrower/ Guarantor	Description of the Earnings	Reserved Price (Rs. In Lakhs)	EMD of the earnings (Rs. In Lakhs)	Contact No
1.	M/s Raigad Military School	 a) All that piece and parcel of Gat Nos. 494, 497, 493, 487, 802, 483, 270, 310, 430, 434, 4414, 435, 459, 458, 492, 495, 480, 803 at Vill Achloli Tal Mahad Dist Raigad (Total Area 10-99-8 Hectares), AND b) All that piece and parcel of Gat Nos. 420, 237, 489, 259, 485, 272, 238 at Vill Village Mohopre Tal Mahad, Dist Raigad (Total Area 1-98-8 Hectares) with all building and structure already 		6.50	878825738

constructed thereon.

Terms and Conditions of the E-auction are as under: 1. E-Auction is being held on "AS IS WHERE IS" basis, "AS IS WHAT IS BASIS" and "WHAT EVER THERE IS BASIS" and will be conducted "On Line". 2. E-auction bid form Declaration, General Terms and Conditions of online auction sale

are available in websites: https://www.bankofindia.co.in Bidder may visit https://www.ibapi.in where "Guidelines" for Bidders are available with

Bidder may visit mips.//www.bapi.in where Guidelines for bidders are available will educational videos. Bidders have to complete following formalities well in advance: -Step 1: Bidder / Purchaser Regn.: Bidder will have to register their mobile no & e-mail ic by using the link mentioned above. Step 2: KYC Verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents.

- Step 2: A to verification bidden to update requisite A to documents. A to documents shall be verified by e-auction service provider (may take 2 working days). Step 3: Transfer of EMD amount to his global EMD wallet: Online / Off-line transfer o funds using NEFT, using challan generated on E-auction portal. Step 4: Result of the bidding procedure and the outcome the auction: After completing step 1 to Step 3 the intending bidders can put their bids online.

Details / Content De Details of MC

Helpline Details / Contact Person Details of MSTC:				
Name	E-mail ID	Mobile Number		
Mr. Saurabh Panshikar, Sr. Manager	Raigad.ARD@bankofindia.co.in	8229813104		
Mr. Prakash Jadhav, Manager	Raigad.ARD@bankofindia.co.in	8766894946		
Mr. Mousir Kodom	Mehad Baigad@banketindia.co.in	9799057991		

r. Mayur Kadam Mahad.Raigad@bankofindia.co.in |8788257381 To the best of knowledge and information of the authorized officer there is no encum-The results of knowledge and information the administration the administration of the property/less put on auction and claims / rights / dues effecting the property, prior to submitting their bid. The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The e-auction of the bank. The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The

authorized officer / secured creditors whence Richards in or binking to the bank. The authorized officer / secured creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale. The date for the on line e-auction will be 11.09.2023 from 11.00 am to 5.00 pm. Date of inspection will be as mentioned in the table above with prior appointment with above mentioned contact numbers on or before 27.08.2023 to 06.09.2023 during 1.00 am to 4.00 pm. 1.00 pm to 4.00 pm.

Bids to be submitted by on line procedure only.

The bid price to be submitted shall be above the reserve price and bidders shall improve their further offers in multiples of `1.00 Lakh (Rupees One Lakh Only) for Sr

Bidders are advised to go through the detailed terms & conditions of the e – auction and for the same they are advised to visit the above mentioned website

9. Bidders shall be deemed to have read and understood the terms and conditions o sale and be bound by them

sale and be bound by them. 10.1t shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy them-selves about the property before submission of the bid. 11. The earnest money deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards

The earnest money deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards
part sale consideration and the EMD of the unsuccessful bidder will be returned on
the closure of the e-auction sale proceedings.
 The earnest money deposit shall not bear any interest. The successful bidder shall
have to pay 25% of the purchased amount (including earnest money already paid)
immediately on acceptance of bid price by authorized officer on the same day or
maximum by next day and the balance of the sale price on or before 15th day of
sale. The auction sale is subject to confirmation by the bank. Default in deposit of
the amount by the successful bidder at any stage would entail forfeiture of the whole
money already deposited and property shall be put to re-auction and the defaulting
bidder shall have no claim / right in respect of the property amount.
 Authorized officer nor the bank will be held responsible for any internet network problem power failure, any other technical lapse / failure etc. in order to ward off such
contingent situation the interested are requested to ensure that they are technicall

contingent situation the interested are requested to ensure that they are technically

well equipped with adequate power backup etc. for successfully participating in the e-auction event. The purchaser shall bear the applicable stamp duties registration fees other charges etc. and also all the statutory non-statutory dues, taxes assessment charges etc. owing to anybody.

15. The authorized officer/ bank is not bound to accept the highest offer and has absolute

The automizer's biner's biner and back to reject any or all offers or adjour. Postpone / ancel the e-auction to accept or reject any or all offers or adjour. Postpone / ancel the e-auction or withdraw any property or portion there-of from the auction proceeding at any stage without assigning any reason.
 The sale certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant(s) only

and will not be issued in any other name(s). 17. The sale shall be subject to rules / conditions prescribed under the Securitization and Incial Ass

(Regd. Office: PSEB Head Office, The Mall, Patiala) Corporate Identity Number U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in (Contact Number 9646123323) Tender Inquiry No. PPR - 16/2023 Dated:02-08-2023 Chief Engineer/PP&R Organization, Shed No.D-3, Shakti Vihar, PSPCL, Patiala invites E-tender under three part bid system for supply of electrical energy (RE-Non Solar) from interstate/intrastate sources viz. Generators, Traders having Valid Inter State Trading

Punjab State Power Corporation Limited

License issued by CERC for interstate trading of energy, intrastate trading license issued by PSERC for intrastate trading of energy, State Electricity Boards, State Electricity Utilities, States, IPPS & CPPs from 16th August 2023 to 31st October 2023. The link for the e-Bidding portal is www.mstcecommerce.com and is also available on the website of Ministry of Power (www.Powermin.nic.in) and PFC Consultancy Limited (www.pfcindia.com). For detailed NIT & tender specifications please refer to www.mstcecommerce.com from 02.08.2023 onwards

Note: Corrigendum and addendum, if any will be published online at www.mstcecommerce.com 76155/12/1999/2023/26477

GHTP 507/23

(Regol Office: PSED Read Office, I	ne Mail, Fallaia)	
Corporate Identity Number U40109PI	B2010SGC033813	
Website: www.pspcl.in (Contact No	. 0175- 2921547)	
Tender Enquiry No. (RfS No.) 47/PSPCL/IPC	/SOLAR/500MW/2023/ET-7	
Dated: 02.08.2023	}	
Office of SE/IPC, NRSE & Thermal (D), T-8, Shakti Vih	nar, PSPCL, Patiala-147001, invite:	
bids for purchase of 500 MW solar power through cor	npetitive bidding process (followe	
by e-reverse auction) from grid connected ground mounted/floating solar photovoltaic		
power projects to be set up anywhere in Punjab. For detailed NIT and tender specification		
please refer to https://www.bharat-electronictender.co	om/.	
Note: Corrigendum and addendum, if any, will be pub	lished online at https://www.bharai	
electronictender.com/ only.		
76155/12/2000/2023/26479	GHTP 508/23	

Punjab State Power Corporation Limited

केनरा बैंक Canara Bank 🔬 सिंहिकेट Syndicate POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property Whereas: And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal

All that part and parcel of the property consisting of Flat No./Plot No. 06 and 07 in(Sy. No./City or Town Survey No./Khasra No.) BELVEDERE -2 VILLAGE MANOR TALATH SAJA-MANOR, PALGHAR, SURVEY NO 140,169 with in the registration sub-district

FLAT NO . 06	FLAT NO . 07
Bounded:	Bounded:
On the North by : BY OPEN PLOT	On the North by : BY OPEN PLOT
On the South by : BY OPEN PLOT	On the South by :BY OPEN PLOT
On the East by : BY BELVEDERE1	On the East by: BY BELVEDERE1
On the West by :BY OPEN	On the West by : BY OPEN PLOT
	Sd/-

Reg. Office: 9, Botawala Building, 3rd Floor, 11/13, Horniman Circle,

and May, 13, 2022 respectively for its 43rd Annual General Meeting to be held on Friday, the 25th August 2023 at 10:30 a.m. at 9, Botawala Building, 3rd Floor, 11/13, Horniman Circle Fort, Mumbai 400001, to transact the business as set out in the Notice through remote (roting and only through ballot paper for members present at the meeting.

voting in the general meeting.

www.ctcl.co.in and on CDSL's e-voting website www.evotingindia.com The register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from 19th August, 2023 to 25th August, 2023 (both days inclusive). Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 18th August, 2023, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdsl.com or a support@purvashare.com

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <u>www.evotingindia.com</u>, under help section or write an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or contact at toll free no. 1800225533 or at e-mail ID helpdesk.evoting@cdslindia.com

SEBI

оп w cited RTA.

Place Date

NOTICE of LOSS OF SHARES

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s)

Any person who has a claim in respect of the said Shares, should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No	Name of Share Holders on the Share Certificate	Number of Shares	Distinctive	Numbers	Share Certificate No./s
B1A0007771	Allan Framroze Gaji Jehanbux Framroze Gaji Nergish Framroze Gaji	66	16542970	16543035	14361
B1A0007772	Jehanbux Framroze Gaji Freny Framroze Gazi Nergish Framroze Gazi	66	16543036	16543101	14362
B1A0007773	Jehanbux Framroze Gaji Nergish Framroze Gazi Freny Framroze Gazi	66	16543102	16543167	14363
Name of the Local Olevant - Katis, Jakashua Fransson, Osli					

Name of the Legal Claimant : Katie Jehanbux Framroze Gaii

Date: 04/08/2023

Name and address of the Registered Company

M/S Bayer Crop Science Limited having its Registered Office at Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (W), Mumbai, Maharashtra, 400607



both PEL and PCHH, on an upfront cash basis, as per the terms set out in the public notice document which can be accessed on the website of PEL (www.piramal.com) and PCHFL (www.piramalfinance.com) ("Public Notice Document"). Bids provided for the SLP of either PEL or PCHFL individually, will not be accepted. The eligible interested applicant is required to furnish an earnest money deposit for: (i)

an amount of INR 2,15,00,000/- (Rupees Two Crore and Fifteen Lakh only) for PEL's SLP by way of NEFT/ RTGS/ IMPS; and (ii) an amount of INR 1,60,00,000/- (Rupee One Crore and Sixty Lakh only) for PCHFL's SLP by way of NEFT/ RTGS/ IMPS (collectively the "Earnest Money Deposit" or "EMD"), as per the terms and conditions of the Public Notice Document.

The aggregate principal outstanding of all accounts in SLP of: (a) PEL has a gross value as on June 30, 2023, of approximately INR 312,00,00,000/- (Indian Rupees Three Hundred and Twelve Crores only) and (b) PCHFL has a gross value as on June 30, 2023, of approximately INR 413,00,00,000/- (Indian Rupees Four Hundred and Thirteen Crores only)

The sale will be conducted as per the Terms and Conditions set out in the Public Notice Document and as per the procedure set out therein. Eligible interested applicants may access the Public Notice Document on the website of both PEL (www.piramal.com)

Vile Parle East-I Branch , #38, Brij Bhoomi, Nehru Road, Vile Parle (East), Mumbai- 400 057 . Email : cb0224@canarabank.com The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation

(Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of power conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002, issued a Demand Notice dated 01.06.2023 calling upon the borrower Sri. NITIN LAXMAN KANE AND MRS. PRIYA NITIN KANE to repay the amount mentioned in the notice, being Rs.4211822.40 (Rupees. Forty two lakhs eleven thousand eight hundred twenty two and paise forty only) within 60 days from the

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 01st day of August of

date of receipt of the said notice.

the vear 2023.

with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of Rs.4211822.40 and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, i respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property

and district PALGHAR	-
FLAT NO . 06	FLAT NO . 07
Bounded:	Bounded:
On the North by : BY OPEN PLOT	On the North by : BY OPEN PLOT
On the South by : BY OPEN PLOT	On the South by : BY OPEN PLOT
On the East by BY BEI VEDERE1	On the East by: BY BELVEDERE1

Date : 04/08/2023 Authorised Officer

Place : MUMBAI Canara Bank

CONFIDENCE FINANCE AND TRADING LIMITED

Fort, Mumbai 400001, Tel: 22662150 www.ctcl.co.in | ctclbse@gmail.com | CIN: L51909MH1980PLC231713.

NOTICE

Members are hereby informed that the Company has on **Thursday, 3rd Day of August, 2023** completed the dispatch of Notice of the AGM along with the Annual Report only to the Email ID registered members, in Compliance with the MCA & SEBI Circular dated May 05,2022

Voting rights will be reckoned on the shares registered in the name of the Members as on 18th August, 2023 (cut-off date). Only those Members whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

The period of remote -voting starts at Tuesday, the 22nd August, 2023 at 9.00 A.M. (IST) and ends on Thursday, the 24th August, 2023 at 5.00 P.M. (IST). The Annual report and Notice of 43rd AGM is available on the Company's websit

2.5/1.5/2.6.7.8.10.13.15.12.2.3.4.5.8/3.8/4.13. Flat No. 601. 6th Floor. M Wing Rashmi Residency", Near Oriental Bank of Commerce and HDFC Bank's ATM, Achole, Vasai - Nallasopara Link Road, Vasant Nagari, Vasai (E), district Palghar, Mumbai - Vanasopara Lime Vodu, vasan Nagan, vasan (L), utahu Palghar, Mumbai - 400630 carpet area- 382 sq. ft. (Built up Area 458.55 sq. ft.) Carpet Area, Mortgagor name Mr. Shankarsingh J. Shekhawat and Mrs. Kamal Kuwar S. Shekhawat.

Boundaries: North: Internal Road & Shalibhadra Regency, South: Parking & Garden, East: N Wing & A Wing, West: L Wing & Internal Road & Pinki Apartment.


SCHEDULE - C [Details of liability as on date]					
		Nature of Loan/Limit	Liability With Interest As On Date	Rate of Interest	
1.	50677200001128	Housing Loan	Rs. 5,06,385.82	10.20% + 2% penal int.	
		Total	Rs. 5,06,385.82		

For the details inquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the contact numbers given.

SALE NOTICE TO BORROWER / GUARANTORS

The undersigned being the Authorized Officers of Bank of India are having full powers o issue this notice of sale and exercise all powers of sale under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the rules framed there under. You have committed default in payment of the dues with interest, cost and charges etc, in respect of the advances granted by the bank mentioned Interest, cost and charges etc. In respect of the advances granted by the bank menuloed above. Hence, the Bank has issued demand notices to all of you under section 13(2) to pay the amount mentioned there on within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of 60 days. Therefore, the Authorized Officers in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more par-ticularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for sale, failing which the property will The solit has the number above before the data including state, realing which the property will be solid and balance due if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale of assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the erms and conditions thereof including deposit of earnest money.

Yours faithfully Date: 03.08.2023 Place: Raigad, Maharashtra AUTHORISED OFFICER



Place: Mumbai Shweta Sharma Date: 04.08.2023 Company Secretary	Fo Pi Di
By order of the Board Sd/-	En
to submit their PAN and other details to the Depusitory participants with which they are maintaining the Demat Account. Members holding the shares in physical forms prescribed by SEBI in this regard are available on the website of the Company at <u>www.ctcl.co.in</u> and also on website of RTA at <u>support@purvashare.com</u> The folios wherein any one of the above cited documents/details are not available on or after 1st October, 2023, shall be frozen by RTA.	8.
Address), Bank Account details and Specimen Signature for their corresponding folio numbers by holders of securities. Members holding shares in electronic form are requested to submit their PAN and other details to the Depository Participants with whom they are	7.
The Securities and Exchange Board of India ("SEBI") vide Circular dated 16th March, 2023 has mandated furnishing of PAN. Nomination, Contact details (including Mobile and Email	6.

	and PCHFL (<u>www.piramalfinance.com</u>)	
) .	The sale of SLP is on an "As is where is, as is what is, whatever there is and without recourse basis" as per the terms and conditions of the Public Notice Document.	
	Any interested party can express its interest by depositing the EMD and executing and delivering the Letter of Intent and Non-Disclosure Agreement to access the details of the SLP and participate in the sale process as per the terms set out in the Public Notice Document.	
I .	PEL and PCHFL reserve the right to alter, modify the terms and conditions of the said	

sale or to cancel the proposed sale at any stage of transaction, without assigning any reason whatsoever. The decision of PEL and PCHFL in this regard shall be final binding, and conclusive. Please note that the sale shall be subject to final approval by PEL and PCHFL r further details, contact the authorized officer at the above-mentioned office details

Place: Mumbai	For Piramal Enterprises Limited	For Piramal Capital &
Date: August 04, 2023	Authorized officer	Housing Finance Limited

(₹ Crores)

MRF LIMITED

Regd. Office:114, Greams Road, Chennai 600 006 CIN: L25111TN1960PLC004306; Website: www.mrftyres.com, Email: mrfshare@mrfmail.com Ph: 044-28292777, Fax: 28295087

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023					
SI	PARTICULARS	Quarter ended 30.06.2023	Year ended 31.03.2023	Quarter ended 30.06.2022	
No.		Unaudited	Audited	Unaudited	
1	Total Income from operations	6,440.29	23,008.50	5,695.93	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	787.06	1,069.74	163.74	
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	787.06	1,069.74	163.74	
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	588.75	768.96	123.60	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	609.66	739.53	119.46	
6	Paid up Equity Share Capital	4.24	4.24	4.24	
7	Other Equity		14,703.42	-	
8	Earnings Per Share (of ₹10/- each)		·		
	1. Basic (₹ Per Share)	1,388.19	1,813.10	291.44	
	2. Diluted (₹ Per Share)	1,388.19	1,813.10	291.44	

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th June 2023 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended 30th June, 2023 Financial Results (Consolidated/Standalone) are available on the websites of The Bombay Stock Exchange ("www.bseindia.com") and National Stock Exchange ("www.nseindia.com") & on the Company's website at www.mrftvres.com

b) The above financial results for the Quarter ended 30th June, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 03rd August, 2023.

c) Key Unaudited Standalone Financial Information of the Company is as under :-

				(Corores)
SI No.	PARTICULARS	Quarter ended 30.06.2023	Year ended 31.03.2023	Quarter ended 30.06.2022
NO.		Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income from operations	6,323.28	22,578.23	5,598.92
2	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	778.35	1,119.20	151.89
3	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	581.45	816.23	112.36
			For	MRF LIMITED
	ce: Chennai le: 03rd August, 2023		RAHUL MAMMI Ma	EN MAPPILLAI

		Standalone		•	Consolidated		
		For Quarte	r Ended	Year Ended	For Quart	er Ended	Year Endec
SL No	Particulars	30.06.2023	31.03.2023	31.03.2023	30.06.2023	31.03.2023	31.03.2023
		(Un Audited)	(Audited)	(Audited)	(Un Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	260.37	175.12	588.75	325.33	260.94	1216.98
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items#)	(53.36)	(65.63)	(198.06)	(154.55)	(281.57)	(904.55)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items#)	(53.36)	(65.63)	(198.06)	(154.55)	(281.57)	(904.55)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items#)	(53.36)	(65.63)	(198.06)	(154.55)	(287.98)	(910.96)
5.	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)		(
	and Other Comprehensive Income (after tax)]	(53.36)	(65.38)	(197.81)	(154.55)	(288.15)	(911.13)
6.	Equity Share Capital	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year						
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing		(1.10)	(1.00)	(0.0.1)	(0, (7)	(10.50)
	and discontinued operations) - Basic:	(1.14)	(1.40)	(4.23)	(3.31)	(6.17)	(19.50)
	Diluted:	(1.14)	(1.40)	(4.23)	(3.31)	(6.17)	(19.50)

ADOR MULTI PRODUCTS LIMITED

Regd. Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001 CIN:L85110MH1948PLC310253 Website : www.adormultiproducts.com E-mail : info@adormultiproducts.com

Pla

Da

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter ended 30 Jun, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com

The above Financial Results duly reveiwed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on Aug 2nd 2023

Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison. 3.

For Ador Multiproducts Ltd.

Sd/

Deep A Lalvani

Chairman & Director

ice: Mumbai		
te: 02-08-2023		











अर्थजगत

मुंबई, गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ 🛛 🔾

वॅनगार्डने ओलाचे मुल्यांकन

३.५ अब्जांवर आणले; ५२ टक्क्यांची घट नवी दिल्ली, दि.

3 (वृत्तसंस्था) : गेल्या दोन वर्षांतच दिलेली नाहीय. ओलाचे व्यापले आहे.

देश-विदेश

युक्रेनचे ड्रोन रशियाच्या राजधानीत, रशियाचेही जबरदस्त प्रत्युत्तर; ७ ड्रोन पाडल

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) : युक्रेनने रशियन प्रदेशावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये युक्रेनकडून रशियावर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मॉस्कोजवळ एका रात्रीत युक्रेनचे ७ ड्रोन पाडले असल्याची माहिती रशियाने दिली आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांना रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मास्को युद्धाचा सामना करण्यासाठी केव्हाही तयार असते. परंतु, युक्रेनियन अधिकारी नेहमीच इतके धाडसी नसतात, असे झेलेन्स्कीचे सल्लागार मायखाइलो पोडोल्याक यांनी मंगळवारी म्हटले आहे. ३ मे रोजी, जेव्हा सोशल मीडियावर क्रेमलिनच्या एका भागावर चमकदार फ्लॅंग्न आणि धुराचे लोट दिसत असलेला व्हिडिओ दिसला तेव्हा कीवने जबाबदारी नाकारली. कीवमधून रात्रभर ड्रोन हल्ले करुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे रशियाने म्हटले आहे. युक्रेनचे प्रवक्ते सेर्गी नायकीफोरोव्ह म्हणाले, 'युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी यापूर्वी अनेकदा म्हटल्याप्रमाणे, युक्रेन स्वत:चा प्रदेश मुक्त करण्यासाठी सर्व मार्ग वापरतो, इतरांवर हल्ला करण्यासाठी नाही,' युक्रेनने रशियाच्या काही भागांवर हल्ला केला असावा, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचरांनी केला होता. मात्र, कीवने या हल्ल्याची कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. पण आता डावपेच आणि वक्तृत्वातही बदल झाला आहे. अलिकडच्या आठवड्यात युक्रेनच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे मॉस्कोसह – रशियन भूभागावरही त्यांनी हल्ले केले आहेत. क्रेमलिनने कीववर ड्रोनसह मॉस्कोला लक्ष्य केल्याचा आरोप होता. यानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले की, युद्ध रशियाला पुन्हा एकदा युद्धाचा सामना करावा लागणार आहे.

चीनची राजधानी 'पाण्यात': १४४ वर्षांतील सर्वांत मोठा पाऊस; २१ ठार, हजारो विस्थापित

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) : चीनची राजधीनी बिजींग येथे पाऊसाने जोरदार हजेरी लावली आहे. बिजींगमध्ये शनिवार आणि बुधवारच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हा गेल्या १४४ वर्षांतील सर्वांत मोठा पाऊस असल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, पूरस्थितीमुळे २१ लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर अजूनही बचावकार्य सुरुच आहे. पावसामुळे चीनची राजधानी बिजींग पाण्याखाली गेली आहे. शिवाय, हजारो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. गेल्या २४ तासांत ओकिनावामध्ये अनेक ठिकाणी १७५ ते २२० मिलिमीटर पाऊस पडला. ओकिनावा इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या म्हणण्यानुसार, सरकारने रहिवाशांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश दिले. बुधवारी सकाळी जोरदार वाऱ्याने वीज तारा तुटल्या, त्यामुळे अनेक घरांमधील विद्युत सेवा बंद करण्यात आली आहे. चीनची राजधानी बीजिंगच्या आसपासच्या भागात काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात किमान २१ लोकांचा मृत्यू झाला असून २६ जण बेपत्ता आहेत. सरकारी माध्यमांनी मंगळवारी ही बातमी दिली. अतिवृष्टीमुळे रेल्वे स्थानके बंद करावी लागली आहेत. शिवाय, पुराच्या पाणी लोकांच्या घरात शिरले रस्ते वाहून गेले आहेत. बीजिंगमधील हवामान मध्यम पावसासह कोरडे असते. चीनच्या इतर भागांमध्ये क्वचितच असा जोरदार पाऊस पडतो. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी 'संपूर्ण शक्ती' वापरण्याचे आदेश जारी केले. चीनमधील अलीकडच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी पूर १९९८ मध्ये आला होता. त्यावेळी ४१५० लोकांचा मृत्यू झाला होता.

सुनक यांचे घर काळ्या कपड्यांनी झाकले; तेल धोरणाला विरोध; ब्रिटिश पीएम कुटुंबासह सुट्टीवर

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या यॉर्कशायर शहरात आंदोलकांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांचे घर २०० मीटर काळ्या कपड्याने झाकले होते. यादरम्यान ते सुनक यांच्या घराच्या छतावर चढले. ग्रीन पीस संघटनेश्री संबंधित हे लोक सरकारच्या पर्यावरण विरोधी धोरणांचा निषेध करत होते. वृत्तानुसार, यावेळी पोलिस तेथे उपस्थित होते. या आंदोलनाची माहिती ग्रीन पीस ऑर्गनायझेश्नननेच ट्विटरवर दिली आहे. यामध्ये ते ब्रिटीश पंतप्रधानांच्या घराच्या छतावर चढून कपड्याने झाकताना दिसत आहे. मात्र, आंदोलनादरम्यान पंतप्रधान सुनक त्यांच्या घरी नव्हते. ते आपल्या कुटुंबासह कॅलिफोर्नियाला सुट्टी घालवण्यासाठी गेले आहे. १० डाउनिंग स्ट्रीटनुसार, चार वर्षांतील ही त्यांची पहिली कौटुंबिक सुट्टी आहे. ग्रीन पीसच्या मते, पंतप्रधानांचे घर काळ्या कपड्याने झाकल्यानंतर त्यांनी सुनक यांना प्रश्न विचारला. हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत ते कोणाच्या बाजूने आहेत हे त्यांना जाणून च्यायचे आहे. मोठ्या तेल कंपन्यांना किंवा राहण्यायोग्य पृथ्वीला खरं तर, अलीकडेच ऋषी सुनक यांनी ड्रिलिंग कंपन्यांना उत्तर समुद्रात तेल आणि वायू काढण्याची परवानगी दिली आहे. याअंतर्गत सरकारने शेकडो परवाने दिले आहेत. हवामानासाठी काम करणाऱ्या संस्थांनी यूके सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सरकारने काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यातून तरुणांना रोजगार मिळेल.पर्यावरणीय कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, हवामानाचे संकट तीव्र होत आहे आणि सुनक यांचे धोरण आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या इशाऱ्यांच्या विरुद्ध आहे. वास्तविक, जागतिक तापमानवाढीपासून जगाला वाचवायचे असेल तर तेल आणि वायूच्या शोधात नवी गुंतवणूक करू नये, असे आयएएने म्हटले आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी सांगितले की त्यांना आशा आहे की तेल ड्रिलिंगवरील नवीन धोरणे २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन गाठल्यावर यूकेला देशांतर्गत ऊर्जा प्रदान करतील. सनक म्हणाले की, २७ वर्षांनंतर आपण शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठू, तरीही आपल्याला एक चतुर्थांश उर्जेसाठी तेल आणि वायूवर अवलंबून राहावे लागेल. अशा स्थितीत हे ड्रिलिंग धोरण योग्य आहे. यासोबतच सुनक म्हणाले की, काही लोकांची इच्छा आहे की ३० वर्षांनंतरही आपण आपल्या जीवनावश्यक गोष्टींसाठी आपल्या शत्रू देशांवर (रशिया) अवलंबून राहावे. वास्तविक, युक्रेन युद्धपूर्वी रशिया युरोपच्या ऊर्जा गरजा भागवत होता. मात्र, युद्धामुळे युरोप आणि अमेरिकेने रशियाच्या तेल आणि वायूवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियावर अवलंबून असलेल्या देशांना ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे. रशियावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ते देशांतर्गत आणि इतर पर्याय शोधत आहेत. यापूर्वी डिसेंबरमध्ये, सुनक यांनी दश्नकांनंतर प्रथमच नवीन कोळसा खाणीला मंजुरी दिली होती. सुनक यांनी बुधवारी त्यांच्या पर्यावरणीय रेकॉर्डचा बचाव केला आणि सांगितले की त्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यात इतर प्रमुख देशांपेक्षा चांगले काम केले आहे.

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार लाल चिन्हात बंद गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी बुडाले

नवी दिल्ली, दि. कमकुवत (वृत्तसंस्था) : जागतिक संकेतांमुळे गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी लाल चिन्हात बंद झाला आहे. विशेष म्हणजे सेन्सेक्स ५४२ अंकांनी तुटला, तर निफ्टी १९,४०० च्या खाली घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये काही प्रमाणात खरेदी झाली, ज्यामुळे बाजाराला थोडासा आधार मिळाला. फार्मा आणि युटिलिटी क्षेत्र वगळता इतर सर्व शेअर निर्देशांक लाल रंगात बंद झाले. रियल्टी, बॅंकिंग आणि मेटल समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे १.०१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. व्यवहाराच्या शेवटी बॉम्बे

स्टॉक एक्सचेंज वरील ३०

arivatives on BSE

शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ५४२.१० अंकांनी म्हणजेच ०.८२ टक्क्यांनी घसरून ६५,२४०.६८ वर बंद झाला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी १४४.९० अंकांनी म्हणजेच ०.७४ टक्क्यांनी घसरून १९,३८१.६५ वर बंद झाला. BSE वर सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३ ऑगस्ट रोजी ३०२.३२ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे त्याच्या

आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार २ ऑगस्ट रोजी ३०३.३३ लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य आज सुमारे १.०१ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. तसेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास गंतवणकदारांच्या संपत्तीत सुमारे १.०१ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. ही घसरण एवढी झपाट्याने झाली असून,

सेन्सेक्समधील ३० पैकी फक्त ६ शेअर्स आज हिरव्या रंगात बंद ज्ञाले. यामध्येही इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ०.६० टक्के वाढ झाली. याशिवाय एनटीपीसी, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक आणि जेएसडब्ल्यू स्टील यांच्या समभागांनी आज वेग घेतला आणि ते सुमारे ०.०५ टक्के ते ०.४३ टक्क्यांच्या वाढीसह बंद ज्राले.

दुसरीकडे सेन्सेक्समधील उर्वरित २४ समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही टायटनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.४० टक्के घसरण झाली. ৰ্ত্বাত্ব फिनसर्व्ह, यानंतर आयसीआयसीआय बॅंक, नेस्ले इंडिया आणि अल्ट्राटेक सिमेंट सर्वत जास्त घसरले आणि जवळपास १.७८ टक्के ते २.२९ टक्क्यांपर्यंत घसरले.

पाच-सहा अब्ज डॉलर्सची कंपनी बनणाऱ्या ओला ईव्हीचे बाजारमुल्य अमेरिकन मालमत्ता व्यवस्थापन कंपनी व्हॅनगार्ड ग्रुपने निम्म्याने घटविले आहे. ओलाला सुमारे ११०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याच्या वृत्तानंतर आता हा देखील एक धक्का मानला जात आहे. व्हॅनगार्ड ग्रुपने ओलाचे मुल्ल्यांकन ৬.३ अब्ज डॉलर्सवरून ३.५ अब्ज केले आहे. फर्मच्या सिक्युरिटीज आणि एक्सचेंज फाइलिंगनुसार, ३१ मे २०२३ पर्यंत भावेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील मोबिलिटी प्लॅटफॉर्ममध्ये Vanguard कडे १,६६,१८५ शेअर्स किंवा सुमारे ०.७ टक्के स्टेक होते. कंपनीने ओलामधील शेअर्सचे वाजवी मूल्य ठरवले आहे. ५१,७४८,००० डॉलरवरून ते २५,०३८,००० वर आणले आहे. तीन वर्षांत मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने

मुल्यांकन कमी करण्याची ही चौथी वेळ आहे. फेब्रुवारीमध्ये, Vanguard ने Ola चे मूल्यांकन ३५टक्के ने कमी কৰুন \$७.३ ৰিলিযন বৰুন \$४.८ अब्ज केले होते. Vanguard ने Ola चे मूल्यांकन २०२१ मध्ये ९.५ टक्के आणि २०२० च्या ४१ मध्ये ४५टक्के ने कमी केले होते. Ola प्रमाणेच, Byju's आणि Swiggy सारख्या टेक स्टार्ट-अपच्या मुल्यांकनात कपात करण्यात आली आहे. मार्चमध्ये संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात \$३३५ दशलक्षच्या महसुलावर \$१३६ दशलक्षचा ऑपरेटिंग तोटा कंपनीने नोंदवला आहे. चोषित महसूल लक्ष्य कंपनीला गाठता आलेले नाही. कंपनी \$७०० दशलक्ष पर्यंतचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. या कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांकडे नुकसानीची माहिती २०२१ च्या उत्तरार्धात विक्री झाल्यापासून ओलाने ३२ टक्के ईलेक्ट्रीक स्कूटरचे मार्केट

कोळसा मंत्रालयाकडून कोळसा खाणींच्या लिलावातून मिळालेले ७०४ कोटी इतर राज्यांकडे हस्तांतरित

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) : 🗌 कोळसा मंत्रालयाने कोळसा खाणींच्या लिलावातून आगाऊ म्हणून मिळालेली ७०४ कोटी रुपये इतकी रक्कम, महाराष्ट्रासह, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगाल या सहा कोळसा उत्पादक राज्यांना हस्तांतरित केली आहे. या राज्यांच्या विकास प्रक्रियेला अधिक सक्षम करण्याच्या हेतूनं अशा तऱ्हेनं रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. हस्तांतरीत केलेली ही ७०४ कोटी रुपयांची रक्कम व्यावसायिक पातळीवरील कोळसा उत्खननासाठी सुरू केलेल्या कोळसा खाण लिलावांच्या सहाव्या

रुपयांचा आहे.

फेरीत तसेच पाचव्या फेरीतल्या दुसऱ्या टप्प्यात ज्या १८ कोळसा खाणींचा यश्वस्वीरीत्या लिलाव झाला, त्या खाणींसाठीच्याच आगाऊ रकमेचा हा पहिला हप्ता असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने कोळसा खाण विकास आणि उत्पादन करारात नव्याने सुधारणा केल्यात, त्यामुळेच व्यावसायिक कोळसा उत्खननाच्या प्रक्रियेचा मार्ग अधिक प्रशस्त झाला. या कराराअंतर्गतच्या अटींनुसार, ज्यांची निविदा यशस्वी ठरली आहे, अशा निविदाधारकांनी काम सुरू करण्यापूर्वी आगाऊ रकमेचा पहिला हप्ता कोळसा मंत्रालयाकडे जमा केला. महत्वाचे



म्हणजे या पुढे उरलेले तीन हफ्ते हे निविदाधारकांकडून थेट संबंधित राज्य सरकारांना दिले जाणार आहेत, त्यामुळे या राज्यांच्या विकासप्रक्रीयेत कोळसा उत्पादन क्षेत्राचे महत्वाचे योगदानही होणार आहे.

कोळसा उत्पादकांच्या माध्यमातून येणाऱ्या या भरीव आर्थिक गुंतवणुकीच्या मदतीने राज्य सरकारांना आपापल्या

भागातल्या विकासाला वेग देण्यात मदत होईल. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधा, आरोग्यविषयक सेवा सुविधा विकसीत करण्यात तसेच राज्यातील जनतेसाठी विविध कल्याणकारी उपक्रम आणि राज्यातील बहुविध समाज घटकांच्या विकासाच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याकरता धोरणात्मक गुंतवणूक करणेही राज्य सरकारांना शक्य होणार आहे. कोळसा खाणींमधून व्यावसायिक पातळीवर कोळसा उत्खननाचे काम सुरू झाल्यापासून, कोळसा उत्पादन क्षेत्रानं राज्य सरकारांच्या महसुली उत्पन्नात महत्त्वाचे योगदान दिले आहे. या सोबतच

जेव्हा प्रत्यक्षात कोळसा खाणी कार्यान्वित होतील, त्यानंतर राज्य सरकारांना या खाणींकडून रॉयल्टी आणि मासिक विशेष हप्ताही दिला जाईल आणि महसुलातली ही अतिरिक्त वाढही त्या त्या राज्यांच्या समृद्धीसाठी कामी येणार आहे. या खाणींच्या माध्यमातून राज्य सरकारांना जे अतिरिक्त महसुली उत्पन्न मिळेल, त्याचा वापर करून राज्य सरकारे आपापली आर्थिक स्थिती अधिक मजबूत करू शकतील, समाजातील उपेक्षित घटकांची प्रगती साधू शकतील तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या विकास प्रकल्पांनाही आर्थिक पाठबळ देऊ शकतील

टाटा पंच सीएनजीची प्री-बुकिंग सुरूः दि्वन सिलिंडर अदानी समुहाने केले सांघी इंडस्ट्रींजचे अधिग्रहण ५००० कोटींचा व्यवहार, शेअर ५ टक्के ने वधारले असलेली पहिली मायक्रो एसयूव्ही लवकरच लॉन्च होणार

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) : टाटा मोटर्स लवकरच ट्विन सिलेंडर पंच सीएनजी लॉन्च करू शकते. एचटी ऑटोच्या अहवालानुसार, टाटा मोटर्सच्या डीलरशिपने पंच सीएनजी व्हेरिएंटसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. खरेदीदार २१,००० रुपये टोकन मनी देऊन कार बुक करू शकतात. पंच सीएनजी मॉडेलचे अनावरण २०२३ ऑटो एक्सपोमध्ये करण्यात आले. लॉन्च झाल्यानंतर ही कार ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली भारतातील पहिली मायक्रो एसयूव्ही असेल. मायक्रो SUV सेगमेंटमध्ये, पंच CNG नुकत्याच लाँच झालेल्या ह्युंदै एक्सटरशी स्पर्धा करेल.

ऑटोकारच्या म्हणण्यानुसार, पंचच्या सीएनजी आवृत्तीचे उत्पादन सुरू झाले असून ती लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होईल. कंपनीने फेब्रुवारी २०२२ मध्ये टियागो CNG आणि टिगोर CNG लाँच करून या विभागात प्रवेश केला. यानंतर, अल्ट्रोझ सीएनजी ट्विन सिलिंडरसह लॉन्च करण्यात आली. पंच सीएनजीची सर्वात

खास गोष्ट म्हणजे यात ६० लीटर क्षमतेचे ट्विन-सिलेंडर टाकी सेटअप (प्रत्येकी ३० लिटरचे दोन सीएनजी सिलिंडर) आहे. यामुळे कारची बूट स्पेस कमी होत नाही. कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नसली तरी पंच



पेट्रोल व्हर्जनमध्ये ३६६ लीटरची बूट स्पेस उपलब्ध आहे पंच ही अल्ट्रोझप्रमाणेच १.२-लीटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल, जे ८४bhp आणि ११३Nm टॉर्क निर्माण करते. तर CNG मोडवर, हे इंजिन ७६ bhp आणि ९७Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

पोस्ट खात्यात बंपर भरती, तब्बल ३० हजार जागा भरणार, परीक्षेशिवाय निवड

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) : भारतीय पोस्ट खात्यात नोकरी करण्यासाठी इच्छक असलेल्या तरुणांसाठी खशखबर आहे. भारतीय पोस्ट खात्यामध्ये ग्रामीण डाकसेवक या पदासाठी बंपर भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. तसेच हे अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ही २३ ऑगस्ट आहे. इच्छुक उमेदवार India Post चं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या indiapostgdsonline.gov.inच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात.या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार २४ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत आपले उमेदवारी अर्ज বাত্তল কন্ড সকরার. India Post GDS Bharti २०२३ च्या अंतर्गत ३० हजार ४१ पदे भरली जाणार आहेत. जर तुम्हीही भारतीय पोस्ट खात्यामध्ये नोकरी करण्याची इच्छूक असाल, तर खालील गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या ठरतील. या भरती प्रक्रियेमधून ३० हजार ४१ ग्रामीण डाकसेवकांच्या पदांची भरती होणार

आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्य उमेदवारांची वयोमर्यादा ही १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असली पाहिले. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. केंद्र किंवा राज्य सरकारकडून मान्यताप्राप्त असलेल्या कुठल्याही बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र. तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये जीडीएसच्या सर्व अनुमोदित श्रेणींसाठी एक अनिवार्य शैक्षणिक योग्यता असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना अनिवार्य किंवा पर्यायी विषय म्हणून स्थानिक भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. मात्र महिला, ट्रान्स-वुमन उमेदवार आणि सर्व एससी/एसटी उमेदवारांना शुल्कामधून सवलत देण्यात आली आहे. India Post च्या अधिकृत वेबसाईट असलेल्या indiapostgdsonline.gov.in वेबसाईटवर जा.

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील श्रीम. माशुरी गोविंद भाटिया हे श्री. गोविंद वल्लभदास भाटिया यांच्यासह फ्लॅट क्र. ९०३, नवव मुजला, ए विंग, श्री निधी हाईट्स को-ऑप. हा. सो लि., एडेन पार्क, इंद्रलोक फेज ७, श्री एल. आर. तिवारी कॉलेज रोड, भाईंदर (पू), तालूका व जिल्ह ठाणे ४०१ १०५ यथील मालमत्तेचे संयक्त मालव आहेत. मे. श्री निधी डेव्हलोपर्स यांनी वरील फ्लॅंट श्रीम. माधुरी गोविंद भाटिया व श्री. गोविंद बल्लभदास भाटिया यांना विक्री करार १६.०८.२०१९ रोजी विक्री केला होता. श्री. गोविंद वल्लभदास माटिया यांचा मृत्यू दि. ०७.०५.२०२२ रोजी मुंबई येथे झाला होता. मयत यांच्या मृत्यूनंतर श्रीम. माधुरी गोविंद भाटिया या सदर फ्लॅट जागेच्या एकमेव मालक आहेत. आता त्या सदर वरील फ्लॅट कोणाही इच्छुक खरेदीदार यांन विक्री करण्यास इच्छक आहेत. जर कोणाही व्यक्तीस वरील सदर मालमत्तां वा वरील मालमत्तेचे कायदेशी वारस यांच्या संबंधात कोणतेही दावे, आक्षे असल्यास तसेच वरील मालमत्तेच्या गत कायदेश वारस यांचे दावे असल्यास हस्तांतरण, वारसाहब गहाण. भाडेकरार. हक. अधिकार आदी कार्ह असल्यास त्यांनी संदर व्यक्तींचे त्यांचे दावे वा आक्षेप काही असल्यास संबंधित दस्तावेज पुरावे यांच्यास लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना सदर जाहिरात, सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या अ या सचित करावे. १४ दिवसानंतर कोणतेही दावे विचारात वेतले जाणार नाहीत व सदर फ्लॅटचे हक स्पष्ट व बाजारमूल्य असल्याचे गृहित धरले जाईल व मालमत्तेची विक्री/ हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्या

उपमुख्य साहित्य व्यवस्थापक यांचे कार्यालय

मध्य रेल्वे रेडीमेड ॲल्युमिनीअम फिडर पाईप्सचे प्रॉक्युअरमेंट

तचना याद्वारे माडो अञील क्षीम र देण्यात येते की, ते फ्लॅंट क्र. ३, तळ मजला, ए विंग बिल्डींग एखरशाईन नगरी कॉम्प्लेक्स को-ऑप. हाऊसिंग सोसायदी लि. म्हणून ज्ञात बिल्डींग, बिल्डींग क्र. इंएन/५ धारक गाव वाळीव, विट्ठल मंदिर समोर, क्र. इंएन/५ बारक गाव वाज्यल, ज्वहर वसई (पू), तालूका वसई, जिल्हा पालघर ४०१ २० येथील जमिनीवरील बांधकामित सर्व्हे क्र. ४१ हिस्सा क्र. १/२ धारक शेअर प्रमाणपत्र (पाच) शेअर्स व शेअर दर्शनी मूल्य

आणि क्लिंकरची क्षमता ६.६ दशलक्ष मेट्रिक टन आहे. कंपनीकडे १३० मेगावॅटचा कॅप्टिव्ह थर्मल पॉवर प्लांट, कॅप्टिव्ह माईन्स, वॉटर डी-सेलिनेशन सुविधा आणि कच्छ, गुजरातमध्ये एक कॉप्टिव्ह बंदर आहे जे १ MTPA कार्गो हाताळते. अदानी समूहाची कंपनी अंबुजा सिमेंटने बुधवारी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले.

२०२८ सालापर्यंत सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करू. अदानी यांच्या मते, कंपनी सिमेंट उत्पादनात १४० एमटीपीए लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. संघी इंडस्ट्रीज देशातील सर्वात कमी किमतीची

क्लिंकर कंपनी बनवण्याचे कंपनीचे

उद्दिष्ट आहे. सांघी सिमेंट हा सांघी इंडस्ट्रीजच्या मालकीचा ब्रॅंड आहे, तो १९८५ मध्ये सुरू झाला होता. त्याची ग्राइंडिंग क्षमता वार्षिक ६.१ दशलक्ष मेट्रिक टन



लिमिटेडचे १४.६६ कोटी शेअर्स विकत घेतले जातील,

ते एकूण शेअरहोल्डिंगच्या ५६.७४ टक्के आहे. सांघी

इंडस्ट्रीजच्या अल्पसंख्याक भागधारकांसाठी २६ टक्के स्टेक किंवा कंपनीच्या ६.७१ कोटी समभागांसाठी प्रति शेअर ११४.२२ रुपये ओपन ऑफर दिली जाईल. या वृत्तानंतर संघी इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमतही वाढली आहे. तो ४.९८ टक्के च्या वाढीसह १०५.४० रुपयांवर पोहोचला आहे. अंबुजा सिमेंट आणि सांघी इंडस्ट्रीज यांच्यातील या कराराबाबत अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, अधिग्रहणामुळे आम्ही

पाक-अमेरिकेत सुरक्षा करार: दावा- पाक पुन्हा अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी करू शकेल नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) : पाकिस्तानने अमेरिकेसोबत नवीन सुरक्षा करार केला आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनने आपल्या वृत्तात हा दावा केला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तणावानंतर नवीन संरक्षण सहकार्य सुरू होऊ शकते. त्याचबरोबर पाकिस्तानला अमेरिकेकडून नवीन शस्त्रे मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, शाहबाज मंत्रिमंडळाने कम्युनिकेशन इंटर-ऑपरेबिलिटी अँड सिक्युरिटी मेमोरँडम ऑफ अंग्रीमेंट ला मंजुरी दिली आहे.

कॉन्फीडेंस फायनान्स ॲन्ड ट्रेडिंग लिमिटेड नॉवणीकृत कार्यालय : ९, बोटावाला बिल्डींग, ३ रा मॅंजला, ११/१३, होर्नीमन सर्कल, फोर्ट, मुंबई ४०० ००१.| दूर. २२६६२१५० www.ctcl.co.in | ctclbse@gmail.com | सीआवएन : L51909MH1980PLC231713

सूचना

सभासदांना याद्वारे सुचित करण्यात येते की, कंपनीने एजीएमची सूचनेची पाठवणी गुरुवार, दि. ३ ऑगस्ट, २०२३ रोजी पूर्ण केली आहे व वार्षिक अहवाल यांच्यासह ईमेल आयडी नोंदणीकृत सभासद मार्फत एमसीए व सेबी सर्क्युल दि. ०५ मे, २०२२ व १३ मे, २०२२ अनुक्रमे अनुपालन त्यांच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता शुक्रवार वि. २५ ऑगस्ट, २०२३ रोजी १०.३० वा. ९, बोटावाला बिल्डींग, ३ रा मजला, ११/१३, होर्नीमन सर्कल, फोर्ट मुंबई ४०० ००१ येथे सभेमध्ये सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये टपाली मतदान मार्फत परोक्ष ई–मतदान मार्फत व्यवहार करावे.

मतदान हक सभासदांच्या नावे दि. १८ ऑगस्ट, २०२३ (निर्धारित तारीख) अनुसार नोंदणीकृत केले आहेत केवळ ते सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रा व लाभार्थी मालक यांच्यासह उपलब्ध आहे त्यांना सभेमध्ये मतदान हक वा परोक्ष ई-मतदानाची सुविधा प्रदान केली आहे.

परोक्ष ईं-मतदान कालावधीची सुख्वात मंगळवार, दि. २२ ऑगस्ट, २०२३ रोजी ९.०० वा. (भाप्रवे) सुरु होत आहे व गुरुवार, दि. २४ ऑगस्ट, २०२३ रोजी ५.०० वा. (भाप्रवे) बंद होत आहे.

४३ व्या एजीएमचा वार्षिक अहवाल व सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.ctcl.co.in</u> व सीडीएसएलच्य ई-मतदान वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे.

सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स कंपनीचे दि. १९ ऑगस्ट, २०२३ ते २५ ऑगस्ट, २०२३ (दोन्हीं दिवस समाविष्ट) बंद राहिल. कोणाही व्यक्तीने ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादन केले आहेत व कंपनीचे सभासद आहे त्यांना सूचना पाठवणी पश्चात व निर्धारित तारीख अनुसार अर्थात १८ ऑगस्ट, २०२३ रोजी शेअर्स धारक लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याकरिता helpdesk.evoting@cdsl.com वर support@purvashare.com वर विनंती पाठवावी.

बर तुम्हाला कोणतीही चौंकशी करायची असल्यास ई–मतदान संबंधात तुम्ही फ्रिक्वेंटली आस्वड क्वेस्च (एफएक्यूज) यांना व ई-मतदान मॅन्युअल वर <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध, हेल्प सेक्शन अंतर्गत ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com वर लेखी पाठवावे व टोल फ्री क्रमांव १८००२२५५३३ वर संपर्क साधावा व ईमेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com वर पाठवावे.

<u>भागधारक यांच्याकरिता महत्त्वपूर्ण सूचना - केवायसी तपशील अद्ययावत :</u>

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्या सर्क्युलर दि. १६ मार्च, २०२३ अनुसार पॅन वारसा, संपर्क तपशील (मोबाईल व ईमेल पत्ता) यांच्यासह), बँक खाते तपशील व स्पेसिमन स्वाक्षरी यांच्यासर प्रतिभूतीचे धारक यांच्याद्वारे फोलिओ पाठवावे. सभासद जे ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्सधारक आहेत त्यांनी कृपया पॅन व अन्य तपशील डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह डिमॅट खाते पाहावे. सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धाकर आहेत तंनी कपया पॅन व अन्य तपशील कंपनी वा आरटीए सह सादर करावे. संबंधित प्रारूप विहित अनुसार सेबी द्वारे व कंपनीची वेबसाइट www.ctcl.co.in वर उपलब्ध आहे व तसेच आरटीए वेबसाइर support@purvashare.com वर उपलब्ध आहे. फोलिओज अनुसार वरील अहवालीत दस्तावेज, तपशीील उपलब्ध नाही आहेत व दि. १ ऑक्टोबर, २०२३ अनुसार आरटीएँ द्वारे फ्रोझन आहे.

	मंडळाच्या आदेशान्वये
	सही/-
विकाण : मुंबई	श्वेता शर्मा
दि. ०४.०८.२०२३	कंपनी सचिव

येईल. दि. ०४.०८.२०२३ आर. एल. मिआ वकील, उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र. २३, १ ला मजला, सन शाइन हाइट्स, रेल्वे स्टेश-जवळ, नालासोपारा (पूर्व), बि. पालघर - ४०१२०९.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clier MR. MOHMED AKHTAR HAJ EBRAHIM PAVTE, having address: Room No.11, 1st Floor, Madina Manzi Kedarmal Road, Mumbai - 400097 hereby revoke, and cancelled th General Power of Attorney dated 19.08.2014 duly notarized executed b me in favor of MR. MOOSA AHMED MANIYAR in respect of my propert situated at Sallu Manzil, lying and bein on the land bearing C.S. No.44/26 c Dadar Naigaum Division, F-Ward No.797(7) situated at 208, 208-F, Dt Babasaheb Ambedkar Road, Dada (East), Mumbai -400014, hereinafte referred to as the 'said premises'. That my client is revoke all authority

ights, by the aforesaid General Powe of Attorney dated 19.08.2014 granted by him to the MR. MOOSA AHMED MANIYAR in respect of aforesai property.

That if MR. MOOSA AHMED MANIYAR may be done any work, o any acts Deed or shall do any work i future that shall not be binding on m client as the aforesaid granted Genera power of Attorney is revoked / cancelle and null and void from hereof.

Adv. TARIQ I. KHAN Shop No.08, Ground Floor, Buildin No.3 Humera Park No.III CHS Ltd. F S. Marg Malad East, Mumbai – 400 09[°] Mob:976983301 Place: Mumbai Dated:04/08/2023

अनुउप ताहर्प जावरपायक याच कायात्य माटुंगा, सुंबई ४०० ०१९. निविदा क्र. : ८४२३४५६४८. बाब विवरण : ईडीटीएस ३८९, सीओआरआर-३ (टाईप-१ : ५६ सेट, टाईप - २ : १३ सेट, टाईप-३ : ३१ सेट) अनुसार एलएचवी ईओजी एसी कोचेसकरिता रेडीमेड ॲल्युमिनीअम फिडर पाईप्स व साहित्यांचे सेट. मात्रा : १०० सेट्स, उघडण्याची नियत तारीखा दि. २१ ऑगस्ट, २०२३. निविदेचा संपूर्ण तपशील मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट www.ir gov.in वर उपलब्ध आहे. संपूर्ण दस्तावेज वेबसाइट वरून डाऊनलोड करता येईल. निविदा सूचना क्र. CWE/MTN/

85235694/2023 तिकीटांकरिता यूटीएस ॲप डाऊनलोड करा 🖁

PUBLIC NOTICE

Take notice that I Mr. Pradeep Kumar Jeetbahadur Singh, residing at Flat No K/208, Kirti Apartment, near Viva College Bhau Nagar, Virar(West), Tal. Vasai, Dis Palohar have issued this paper notice to declare that my name is written in Railway Record as Mr.Pradeepkumar Jeetbahadu Singh but my correct name is Mr. Pradee Kumar Jeetbahadur Singh and hence this notice is to inform the Government as well as public at large for record.

Mr. Pradeep Kumar Jeetbahadur Singh through Advocate Date: 04/08/2023 (Advocate High Court) Flat No.2, New Avishkar Chs., Behind Sangam Medical chole Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात वेते की, माझे अशील श्रीम. जान्हवी निमीश कदम, फ्लॅंद क्र. ४०४, ४ था मजला. ए विंग. बिल्डींग यणोधन को-ऑप. हा. सो लि. म्हणून ज्ञात, बापू बागवे रोड, कंदारपाडा, दहिस (प), मुंबई ४००, ०६८, महाराष्ट्र येथील प्लॉटव्य जीमन धारक सब्हें क्र. २, हिस्सा क्र. २, सीटीएस क्र. १६, दहिसर गाव, तालूका बोरिवली येथील नोंदणीकरण् जिल्हा वुद्ध जिल्हा सुंबई शहर व सुंबई नगरामधील मर्यादेतील म **नालक** आहेत.

माझे अशील यांनी संयुक्तरित्या त्यांचे वडील श्री. जिल्लग रघुनाथ बालम यांच्यासह दि. २९.१२.२०२० रोज श्रीम. जान्हवी ललित हवाल व श्री. ललित चंद्रशेखा हवाल यांच्याकडून संयुक्तिरिया खरेदी केला होता, त्यानंतर त्यांचे वडील यांनी शेअर माझे अशील श्रीम. जान्हवी निमीश कृदम् यांच्या नावे दि. २६.०५.२०२३ रोजी भेट करार अंतर्गत मेट दिला होता. श्रीम. जान्हवी ललित हुवाल व श्री. ललित चंद्रशेख

हवाल यांनी सदर फ्लॅट श्री. विनोव देवजी शा श्रीम. इंदिरा व्ही. शाह यांच्यानदु २०.०४.२००२ रोजी खरेदी केला होता.

श्री. विनोद देवजी शाह २. श्रीम. इंदिरा खरी. शाह यांनी सदर फ्लॅंट सोनल एच. गीहा व निर्मला एच. गीहा यांच्याकडून दि. १९.१०.१९८४ रोजी खरेदी केला होता व सदर करार माझे अशील यांच्यादारे गहाळ जाले आहेत. नल एच. गीहा व निर्मला एच. गीहा यांनी सदर मे. भारत बिल्डर्स यांच्याकडून दि. २६.०६.१९८० रोर्ज ग्व्येटी केला होत

जर कोणाही व्यक्तीस/पक्ष यांना सदर फ्लॅट वा भागाच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास त्यांनी सदर मला/ माझे राजनात करताता वाने अवरचात स्वात स्वर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून् १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा

कोणतेही दावे गुहित घरले जाणार नाहीत. दि. ०४.०८.२०२३ राजकमार पांडे वकील उच्च न्याय

फ्लॅट क्र. सी/९०४, वीर स्प्लेंडर, बिल्डींग क्र. १, कॅपिट मॉलजवळ, सेक्टर ३, यशवंत वायवा टाऊनशीप, नालासोपारा (पू), जिल्हा पालघर ४०१ २०९.

ी, विभिन्न क्र. ११ ते १५ यापुढे सदर रोअसे म्हणू संदर्भित एकत्रितरित्या चे कायदेशीर वारस आहेत

त्रोनर्य दनगवर्णारचा च कार्यप्रार चारस जाठा. होत्रफळ मोजमापित ३४९.२ चौ. फूट (चटई होत्रफळ) मर्थात समतुल्य ३२.४५ चौ. मीटर (बिल्ट अप) धारव नोंवणीकरण क्र. सीएचएचए-४९०२-१९९७ चे करार व **ही करार दि. ०३.१२.१९९७ अंत**र्गत होते. दिवंगत श्री. चंद्रभान आत्माराय राय यांनी सदर फ्लं मे. एव्हरशाईन बिल्दर्स प्रा. लि. यांच्याकडून खोदी केल होता. ज्याअर्थी सदर फ्लॅटचे मालक दिवगत श्री. चंद्रपान आत्माराय राय यांचा मृत्यू दि. २३.०९.२००९ रोजी झाल होता व त्यांच्या मागे आणखी एक कायदेशीर वारर श्री. चिनायक प्रसाद राय (मुलगा) हे आहेत व श्रीम. पुष्प चंडभान राख यांच्या नावे सर्व हक, अधिकार, हितसंबंध नावे केले आहेत व त्यामुळे मी, सदर भारतीय अभिहस्तांक अनुसार १००% मालक व कायदेशीर वारस आहेत.

व श्रीम. पुष्पा चंद्रभान राय यांनी सवर फ्लॅट श्री. मोहम्म सैयद कुरेशी व श्रीम. मोमीना मोहम्मद सैयद कुरेश र्नोदणीँकरण क्र. वसई-४-९५६८-२०२३ अंतर्गत विक्री केला होता व विक्री करार दि. ०८.०६.२०२३ आहेत. त्यामुळे मी बाद्वारे कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंध होणतेही दावे वा आक्षेप असल्यास त्या व्यक्तींचे दावे व जागराको पांच यो जावार जसरपास रपा ज्यावाय पांच आक्षेप सदर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत वरील निर्वेशित वकील कार्यालय यांच्या पत्त्यावर वा वकील कार्यालय बेथे संपर्क काणे आवश्यक आहे.

श्रीम, पुष्पा चंद्रभान राय श्री, अवनीश कमार तिवारी काऊंटसाईन (वकील उच्च न्यायालय) दि. ०४.०८.२०२३ दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू), तालूका वसई, जिल्हा पालघर.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील श्री. कन्हैयाप्रसाद एन. गुप्ता हे दुकान क्र. जी-२, तळ मजला, ए विंग, विनीता को-ऑप. हा. सो. लि., जैन नगर, नवघर रोड, भाईंदर (पूर्व), तालूका व जिल्हा ठाणे ४०१ १०५ मोलमत्तेचे मालक आहेत. मे. न्यु सुपर बिल्डर्स यांनी वरील सदर दुकान १. श्रीम. पानमती कनोजिया २, श्री, सावरू कनोजिया यांना विक्री करार दि. २८.०९.२००५ रोजी विक्री केला होता. त्यामुळे, सदर दुकान श्रीम. ज्ञांती के. गुप्ता यांना विक्री करार दि. र६.१२.२००७ रोजी विक्री केला श्रीम. ज्ञांती के. गुप्ता यांचा मृत्यू उत्तर प्रदेश येथे दि. ०६.०४.२०१८ रोजी झाला होता. रिलीज दि. ०८.०६.२०२३ रोजी मार्फत करार १. श्री. धरमेंद्र के. गुप्ता व २. श्री. जितेंद्र के. गुप्ता, ३. श्री. विरेंद्र के. गुप्ता ४. श्री. विजय के गुप्ता ५. प्रिया के. गुप्ता यांनी त्यांचे शेअर. हक अधिकार व हितसंबंध सदर दुकान श्री. कन्हैयाप्रसाद एन. गुप्ता यांना रिलीज्ड करत आहेत. त्यानंतर, व सदर दुकान जागेचे मालक बनले आहेत. आता ते सदर वरील जागा कोणाही इच्छक खरेदीदार यांना विक्री करण्यास इच्छक आहेत. जर कोणाही व्यक्तीस वरील सदर मॉलमत्ता वा वरील मालमत्तेचे कायदेशीर वारस यांच्या संबंधात कोणतेही दावे आक्षेप असल्यास तसेच वरील मालमत्तेच्या गत कायदेशीर वारस यांचे दावे असल्यास हस्तांतरण वारसाहक, गहाण, भाडेकरार, हक, अधिका आदी काही असल्यास त्यांनी संदर व्यक्तींचे त्यांचे दावे वा आक्षेप काही असल्यास संबंधित दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना सदर जाहिरात / सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे. १४ दिवसानत कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत व सदर फ्लॅटचे हक स्पष्ट व बाजारमल्य असल्याचे गहित धरले जाईल व मालमत्तेची विक्री/ हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. दि. ०४.०८.२०२३ आर. एल. मिश्रा वकील, उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र. २३, १ ला मजला, सन शाइन हाइट्स, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर - ४०१२०९.